

P. 57, 4.

यथावयम् (य^० + व^०) adv. dem Alter nach MBH. 2, 2031. 3, 1806. fg. 15, 870. HARIV. 6817. R. 2, 35, 9. BHĀG. P. 10, 65, 4. so v. a. desselben Alters 89, 62.

यथावयसम् (wie eben) adv. dem Alter nach LĀTJ. 8, 12, 3. GOBH. 2, 4, 10.

यथावर्षम् (य^० + वर्षा) adv. nach den Kasten BHĀG. P. 1, 9, 26.

यथावर्षाविधानम् (य^० + वर्षा - विधान) adv. nach den Regeln der Kasten BHĀG. P. 5, 19, 19.

यथावर्षम् (य^० + वर्ष) adv. nach Belieben RV. 2, 24, 14. य^० तन्वं चक्र ऋषः 3, 48, 4. य^० नयति दासमार्यः 5, 34, 6. 7, 101, 3. 10, 15, 14. 168, 4. AV. 3, 13, 4. 7, 104, 1.

यथावसरम् (यथा + अक्षर) adv. bei jeder Gelegenheit HIT. 62, 9.

यथावस्तु (य^० + व^०) adj. nach dem Sachverhalt, genau KATHĀS. 16, 57. 18, 367. 27, 194. 29, 64. 161. 34, 72. 44, 123. 45, 98. 56, 256. 335. 60, 65. PRAB. 70, 18.

यथावस्थम् (यथा + अवस्था) adv. dem Zustande —, der Lage gemäss KATHĀS. 87, 26. je unter denselben Verhältnissen SĀH. D. 637.

यथावासम् (यथा + आवास) adv. je zu ihrer Wohnung: ततो यथागताः सर्वे यथावासे ययुस्तथा R. 6, 112, 107. 7, 6, 22.

यथावास्तु (य^० + वा^०) adv. dem Boden —, dem Platze gemäss BHĀG. P. 10, 50, 51.

यथावित्तम् (य^० + वित्त) adv. 1) kraft des Rechts der Erwerbung AIT. Br. 3, 28. — 2) nach dem Vermögen, im Verhältniss zum Besitz BHĀG. P. 4, 22, 50. 7, 14, 19. 10, 53, 35.

यथाविद्यम् (य^० + विद्या) adv. je nach dem Wissen KAUSH. UP. 1, 2.

यथाविध (य^० + विधा) adj. qualis MBH. 8, 1962. 2987. 9, 1289. RAGH. 13, 19.

यथाविधानम् (य^० + विधान) adv. nach Vorschrift PAÑĀK. 3, 11, 7.

यथाविधानेन adv. dass. JĀĀN. 3, 112.

यथाविधि (य^० + वि^०) adv. 1) nach Vorschrift KAUC. 68. M. 2, 48. 142. 222. 3, 4. 67. 81. 4, 95 u. s. w. MBH. 3, 1734. 3012. R. 1, 2, 23. 60, 9. 2, 25, 44. 56, 28. 65, 8. PAÑĀK. III, 162. RAGH. 1, 6. 3, 70. 15, 31. VARĀH. BRH. S. 43, 16. KATHĀS. 14, 6. 31, 70. 52, 387. 408. HALĀJ. 2, 243. — 2) entsprechend, übereinstimmend P. 3, 4, 44. कुरुषास्या य^० verfare mit ihr, wie sie es verdient hat, R. GORR. 2, 77, 9.

यथाविधिम् (aus metrischen Rücksichten) adv. = यथाविधि 1) HARIV. 7138.

यथाविभवम् (य^० + विभव) adv. nach dem Vermögen, im Verhältniss zum Besitz: MĀRK. P. 28, 22. आत्मनः 29, 37. यथाविभवकृतालंकारः PAÑĀK. ed. orn. 49, 19.

यथावीर्यम् (य^० + वीर्य) adv. im Verhältniss zur Mannheit, in Betreff des Heldenmuthes BHĀG. P. 10, 53, 35. R. 3, 41, 2.

यथावृत्त (य^० + वृत्त) 1) adj. a) wie sich benehmend, — betragend: री-त्रधर्मान्प्रवक्ष्यामि यथावृत्तो भवेन्नृपः M. 7, 1. MBH. 5, 112. fg. — b) wie geschehen, wie erfolgt R. 7, 71, 16. n. eine frühere —, vorangegangene Begebenheit: तस्मिन्गीते यथावृत्तं वर्तमानमिवाप्रुषोत् R. 7, 71, 18. प्रुषु — यथावृत्तं वने निवसतः पुरा। जम्बुकस्य MBH. 1, 5567. ततः सर्वे यथावृत्तं दमयत्या नलस्य च। भीमायाकथयत् 3, 3002. ज्ञाते यथावृत्ते मरुद्भुते KATHĀS. 101, 359. यथावृत्तम् in Verbindung mit einem Verbum des Erzäh-

lens, Fragens oder Hörens so v. a. die näheren Umstände einer Begebenheit (nom. oder acc.) oder wie Etwas sich ereignet, — begeben hat (adv.) MBH. 1, 7619. 3, 1869. 2190. 2393. 2927. 5, 6012. 6043. 7117. 7340.

7426. 7497. R. 1, 42, 24. 48, 6 (49, 7 GORR.). 51, 16. 70, 7. R. GORR. 1, 52, 6. 2, 6, 6. 5, 56, 6. KATHĀS. 7, 67. 8, 16. 12, 188. 13, 140. 192. 18, 195. 198. 25, 111. 29, 26. 32, 151. 46, 4. 51, 91. 148. 54, 112. PRAB. 83, 8. — 2) °वृत्तम् adv. je nach dem Metrum: यथावृत्तमस्ति Ind. St. 8, 286.

यथावृत्तत्त (य^० + वृ^०) Erlebnisse, Abenteuer: अन्वोऽन्वोदितस्वस्व-यथावृत्तत्ततोषिणः KATHĀS. 80, 49.

यथावृत्ति (य^० + वृ^०) adv. in Bezug auf die Art und Weise des Lebensunterhaltes MBH. 13, 2593.

यथावृद्धम् (य^० + वृद्ध) adv. dem Alter nach, so dass der Aeltere stets vorangeht, R. 5, 60, 6. यथावृद्धपुरःसरा (मुनिपरंपरा) KUMĀRAS. 6, 49.

यथावृद्धि (य^० + वृ^०) adv. dem Wachsthum (des Mondes, gemäss R. 6, 16, 10.

यथाव्यवहारम् (य^० + व्यवहार) adv. dem Brauche gemäss HIT. 87, 15.

यथाव्याधि (य^० + व्या^०) adv. der Krankheit gemäss: चिकित्सितः richtig behandelt MALAMĀSAT. im ÇKDR. u. यथाशास्त्रम्.

यथाव्युत्पत्ति (य^० + व्यु^०) adv. je nach der Denkungsart, — Anschauungsweise SĀH. D. 286, 1.

यथाशक्ति (य^० + श^०) adv. nach Vermögen, nach Kräften P. 2, 1, 6, Sch. VOP. 6, 61. KĀTJ. ÇR. 22, 10, s. 24, 5, 13. GOBH. 1, 1, 6. ĀÇV. GRH. 1, 21, 6. KAUC. 139. JĀĀN. 1, 115. MBH. 5, 7334. Spr. 2531. 3801. 4793. R. 2, 111, 10. 3, 35, 17. 5, 90, 33. ÇĀK. 113, 3. KATHĀS. 51, 208. BHĀG. P. 6, 12, 16. BRAHMA. P. in LĀ. (II) 57, 15. PAÑĀK. 117, 5. ed. orn. 63, 20, wo °शक्ति कम^० zu trennen ist.

यथाशक्त्या (instr.) adv. dass. MBH. 5, 828. 7328. 13, 6287. HARIV. 7330. Spr. 745 (der Comm. zu KĀM. NITIS. liest यथाशक्त्यवि^०). MĀRK. P. S. 659, Çl. 9. Verz. d. Oxf. H. 31, a, 13.

यथाशयम् (यथा + आशय) adv. 1) wie es Jmd am Herzen liegt RĀĀTAR. 4, 66. BHĀG. P. 6, 4, 34. — 2) je nach den Bedingungen, Voraussetzungen (= यथोपाधि Comm.) BHĀG. P. 10, 85, 25.

यथाशरीरम् (य^० + शरीर) adv. Leib für Leib TBR. 1, 2, 1, 9.

यथाशास्त्रम् (य^० + शास्त्र) adv. nach Vorschrift, nach den vorgeschriebenen Regeln AV. PRĀT. 4, 122. M. 2, 70. 4, 97. 6, 88. 10, 56. R. 1, 12, 3 (2 GORR.). 2, 52, 73. 76, 18. KĀM. NITIS. 2, 18. BHĀG. P. 1, 17, 16. am Anfange eines comp. ohne Flexionszeichen M. 7, 31. ÇĀMĀK. zu KHĀND. UP. S. 8.

यथाशीलम् (य^० + शील) adv. dem Charakter gemäss BHĀG. P. 3, 24, 15.

यथाश्रद्धम् (य^० + श्रद्धा) adv. nach Neigung TBR. 3, 12, 5, 11. ÇĀT. Br. 2, 2, 2, 5. 13, 8, 4, 10. KĀTJ. ÇR. 4, 10, 13. MBH. 3, 2160.

यथाश्रमम् (यथा + आश्रम) adv. nach dem Lebensstadium BHĀG. P. 1, 9, 26.

यथाश्रयम् (यथा + आश्रय) adv. in Bezug auf die Art und Weise des Anschlusses, — der Verbindung MBH. 13, 2593. KATHĀS. 70, 90.

यथाश्रुत (य^० + श्रुत) 1) adj. übereinstimmend mit dem, was man davon gehört hat: सैष मार्जारः प्राप्तिः ऽस्माभिर्यथाश्रुतः KATHĀS. 65, 168. n. eine bezügliche Ueberlieferung ÇĀMĀK. zu KHĀND. UP. S. 36. °श्रुतम् adv. wie man es gehört hat M. 8, 76. 101. KATHĀS. 9, 52. 117, 121. BHĀG. P. 1, 6, 16. 3, 6, 36. 7, 13, 22. MĀRK. P. 116, 29. — 2) adv. °श्रुतम् a) den